

अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती  
यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा,  
कारेगांव (बंडल) येथे टप्पा-१ अंतर्गत  
बहुउद्देशीय हॉल, वर्गखोल्या, मुलां-मुलींचे  
वसतिगृहाचे अंदाजपत्रके व आराखडयास  
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

## महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. शाआबां-२००८/प्र.क्र. २७४/का.१३

आदिवासी विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- १० डिसेंबर, २००८

**वाचा** : आयुक्त, आ.वि. यांचे पत्र क्र. इमा-२००८/प्र.क्र. ८/का.८(६) दि.११.११.२००८

**शासन निर्णय** : अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, कारेगांव (बंडल) ता. केळापूर, जि. यवतमाळ येथे टप्पा-१ अंतर्गत बहुउद्देशीय हॉल, वर्गखोल्या व मुलां-मुलींचे वसतिगृहाचे इमारत बांधकामासाठी रुपये १२५.६८ लक्ष इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रके व आराखडयास प्रशासकीय मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले होते.

२. सदर अंदाजपत्रके सन २००७-०८ च्या दरसूचीवर आधारित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांनी सदर अंदाजपत्रकास प्रचलित नियमानुसार भाववाढीसाठी, बाहयविद्युतीकरणासाठी व बाहय पाणी पुरवठा व मलनिस्सरण इत्यादि खर्चाच्या बाबी अंतर्भूत करून प्रशासकीय मान्यतेस सहमती दर्शविली आहे. सबब, शासकीय आश्रमशाळा, कारेगांव (बंडल) ता. केळापूर जि. यवतमाळ येथे टप्पा-१ अंतर्गत बहुउद्देशीय हॉल, वर्गखोल्या व मुलां-मुलींचे वसतिगृहाचे इमारत बांधकामासाठी रुपये १२५.९१ लक्ष इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रक व आराखडयास खालील अटीच्या अधिन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

### **अटी --**


अ) प्रस्तुत इमारतीची कामे वास्तुशास्त्रज्ञ यांच्याकडून मांडणी नकाशे तयार करून घेतल्यानंतर सुरु करावे.

ब) सदर बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्याशिवाय बांधकाम सुरु करू नये.

३. सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने आणि शासन निर्णय वित्त विभाग क्र. विपअ-१००१/प्रक्र.र. ४६/२००१/विनियम दि. ११ जुलै, २००१ मधील भाग पहिला, उप विभाग - पाच अ.क्र. १ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००८१२१०१३२५०७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
( वि.पु. काळे )  
कार्यासन-अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक  
अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती  
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यवतमाळ  
महालेखापाल (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१ मुंबई  
महालेखापाल (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-२ नागपूर  
जिल्हा कोषागार अधिकारी, अमरावती  
कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग ( इमा-२) मंत्रालय मुंबई  
वित्त विभाग (विनियम) मंत्रालय, मुंबई  
कक्ष अधिकारी (का.६ व ७) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
निवड नस्ती (का.१३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई